

सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ सोलापूर
जिल्हयातील चिंचोली एमआयडीसी क्षेत्राचे ड +
असे वर्गीकरण करणे बाबत..

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: साप्रोयो-२०१३/प्र.क्र.२१२/उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

दिनांक १/३/२०१४

वाचा-

१) शासन निर्णय क्रमांक: उ.ऊ.व का.वि.क्रमांक-पीएसआय २०१३/प्र.क्र.५४ /उद्योग-८,
दिनांक ०१/०४/२०१३

प्रस्तावना-

संदर्भित शासन निर्णय दिनांक १/४/२०१३ अन्वये सामूहिक प्रोत्साहन योजना-२०१३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर (उत्तर) तालुका “ड” वर्गीकरणामध्ये व मोहोळ तालुका “ड +” वर्गीकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तथापि चिंचोली एमआयडीसी क्षेत्राचा काही भाग उत्तर सोलापूर तालुक्यात व काही भाग मोहोळ तालुक्यात समाविष्ट असल्याने व सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ मध्ये चिंचोली एमआयडीसी क्षेत्राला स्वतंत्र वर्गीकरण नसल्याने एकाच क्षेत्रातील काही उद्योगांना ड वर्गीकरणाचे व काही उद्योगांना ड + वर्गीकरणाचे लाभ मिळत आहेत. सदरची संदिग्धता टाळण्यासाठी संपूर्ण चिंचोली एमआयडीसी क्षेत्राचा समावेश ड + वर्गीकरणामध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर (उत्तर) तालुका, मोहोळ तालुका व चिंचोली एमआयडीसी क्षेत्राचा खालीलप्रमाणे वर्गीकरणामध्ये समावेश करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	तालुका / क्षेत्र	सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ अंतर्गत मूळ वर्गीकरण	सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ अंतर्गत सुधारीत वर्गीकरण
१	सोलापूर (उत्तर)	ड	ड (चिंचोली एमआयडीसी क्षेत्र वगळून)
२	मोहोळ	ड +	ड + (चिंचोली एमआयडीसी क्षेत्रासह)
३	संपूर्ण चिंचोली एमआयडीसी क्षेत्र	-----	ड +

२. वरीलप्रमाणे तालुक्याचे सुधारीत वर्गीकरण सामूहिक प्रोत्साहन योजना, २०१३ अंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र उद्योग घटकांना लागू राहिल.

३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१४०३०११६०६०५१४१० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

दा. अं. कुलकर्णी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई
२. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
३. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
४. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
६. जिल्हाधिकारी, सोलापूर

७. उद्योग सह संचालक, पुणे विभाग, पुणे
८. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर
९. प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, चिंचोली, जिल्हा सोलापूर
१०. सह जिल्हा निबंधक (मुद्रांक व नोंदणी) वर्ग-१, सोलापूर, जिल्हा सोलापूर
११. सहायक संचालक, नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग, पुणे
१२. व्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, शिवाजीनगर,
पुणे- ४११ ००५
१३. अवर सचिव, उद्योग-२, कक्ष अधिकारी, उद्योग-७ व उद्योग-१०, उद्योग, ऊर्जा व कामगार
विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. निवड नस्ती (उद्योग-८)